


सायंदिनिक

गुड इवनिंग City



goodeveningcity@gmail.com

२४ एप्रिल २०२५, गुरुवार

वर्ष १४ वे

अंक २१

पृष्ठे ६

किंमत ३ रु.

ना. जाधव यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील ४१ पर्यटकांचा मार्ग मोकळा

जम्मू कश्मीरमधून विशेष ट्रेनची केली व्यवस्था



बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इवनिंग सिटी) : जम्मू काश्मिरातील पहिलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर भयभित झालेल्या आणि जम्मू काश्मिरमध्ये अडकुन पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन घेतली भेट .. तुम्हाला घरी सुखरूप पोहचविण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे

जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवादांनी गोळीबार केला. यामध्ये २८ भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहे मृतकांमध्ये ६ जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते बुलढाणा

जिल्ह्यातील जवळपास ४१ पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत. आज २४ एप्रिलच्या सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे असे पर्यटकांना सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल आज दुपारी ३ वा जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहे दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवल्या जाणार आहेत या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता त्यांना घरी सुखरूप पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव

जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत. या पर्यटकांमध्ये राजीव पुरवार, भारती पुरवार, प्रणव पुरवार, प्रांशु पुरवार, अनुज पुरवार, सुप्रिया पुरवार, आहिला पुरवार, संदीप खेडकर, सुपेश खेडकर, सर्वेश खेडकर, आशिष जैन, दिपाली जैन, अमोल पांडरे, आरती पांडरे, श्रेया पांडरे, देवांश पांडरे, सुरेखा हिंगणे, शितल हिंगणे, श्रीकांत महल्ले, उज्वला महल्ले, स्वराज महल्ले, विशाल धांडे, गंगा धांडे, गजानन काळे, प्रिया काळे, सुयोग काळे, ज्ञानेश्वर इंगळे, वर्षा इंगळे, निखिलेश बेलोकार, कोमल बेलोकार, ईशानवी बेलोकार, योगेश हिरडकर, श्रद्धा हिरडकर, विष्णू पिवळटकार, मेघा सपकाळ, मंगेश वर्तकार, गोकुल वर्तकार, अवी वर्तकार, मल्हार वर्तकार, संजय चौधरी, देव पाटील, नारायणी पाटील, शिवम खंडेलवाल, मनोहर दळवी, पुनम दळवी, आराध्या दळवी यांचा समावेश आहे.

शेती विकणे आहे

बुलढाणा चिखली रोडवर साखळी फाट्यावर रोडटच ३० गुंठे (व्यावसायिक) शेती विकणे आहे.

संपर्क : 8788579654

साखळी फाट्यासमोर रोडपासून नंबर दोनचे शेत विकणे आहे. (गोडाऊन/ पोल्ट्रीफार्म करिता योग्य) ४१ गुंठे जागा विकणे आहे.

संपर्क : 7038418655 / 8805291701

कामगार विभाग
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
जोडीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता तपासणी ते उपचार आरोग्य योजना

आरोग्य योजना अंतर्गत सक्रीय बांधकाम कामगार कार्ड धारकांच्या वयोगट ० ते १८ पर्यंत असलेल्या बालकांवर

गडारव बालरुग्णालय

येथे मोफत उपचार करण्यात येईल

उपलब्ध सुविधा
I.C.U.
N.I.C.U.
फोटो बेल्टी
(स्वतंत्र त्रिपुष्पा काठीकावती)

डॉ. शैलेश शांताराम गडारव
MBBS DCH FCPS (CH)
(बालरोग तज्ञ) (आर.जी.एम.सी., ठुमने)
PGPN (Boston USA)

डॉ. काटकर हॉस्पिटल रोड आविष्कार हॉस्पिटल समोर मुळे ले-आऊट, बुलढाणा
9572925050 - 9130172551

मेंढपाळ कुटुंबातील मुलगा बनला आय पी एस

कोल्हापूर, २४ एप्रिल (वृत्तसंस्था) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे या लहानशा गावातील बिरदेव सिद्धाप्पा ढोणे याने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. यूपीएससी २०२४ च्या परीक्षेत त्यांनी ५५१ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. विशेष म्हणजे, तो आपल्या तालुक्यातील पहिला आयपीएस अधिकारी असून एका मेंढपाळ कुटुंबातून आला आहे. कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठलेही शिखर गाठता येते, हे बिरदेव ढोणे याने दाखवून दिले. प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर संधीचे सोने करून यश प्राप्त करू शकता, असे बिरदेव म्हणाला. बिरदेव याचे बालपण अत्यंत हल-



खीच्या परिस्थितीत गेले. त्याच्या घरी वीज नव्हती, अभ्यासासाठी शाळेच्या व्हरांड्याचा आसरा होता. वडील मेंढपाळ, आई गृहिणी अशा पार्श्वभूमीतून आलेल्या या युवकाला शिक्षण घेताना अनेक अडथळे आले पण त्याने कधी हार मानली नाही. बिरदेव हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. दहावीत ९६% गुण मिळवून मुरगुड केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आणि बारावीत ८९% गुणांसह विज्ञान शाखेत यश मिळवले. पुढे त्याने पुण्याच्या प्रतिष्ठित सीओईसी कॉलेजमधून सिव्हिल इंजिनियरिंगची पदवी घेतली.

योजनेमध्ये मोफत उपचार व शस्त्रक्रिया
बुलढाणा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल
क्रिकीटल केअर व ट्रॉमा सेंटर

पत्ता :- आरास ले आऊट, जांभळण रोड, बुलढाणा (२४ तास सेवा उपलब्ध)
मो. 7575919191, 7575929292, 7575939393, 9730650014

(MJPJAY) महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, (PMJAY) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना संलग्नित

संपुर्ण गटातील कुटुंबासाठी संपुर्ण प्रकाराच्या आजारवंतरी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार व शस्त्रक्रिया इ.

खालील आजारावरील सुविधा संपुर्ण मोफत

- नवजात बाळाचे आजार (NICU)
- लहान मुलांचे संपुर्ण आजार व शस्त्रक्रिया (PICU)
- मोठ्या मानसांचे संपुर्ण आजार व शस्त्रक्रिया (मेडिसिन ICU)
- श्वासाचे आजार / मेंदुचे आजार व शस्त्रक्रिया.
- किडनिचे आजार व मुतखड्याची शस्त्रक्रिया.
- पोटाचे आजार व शस्त्रक्रिया तसेच दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया (Laproscopy)
- अस्थिरोग विभाग व शस्त्रक्रिया
- जळीत रुग्णांचे आजार व शस्त्रक्रिया. (Burn Unit)
- ट्रॉमा व एक्सीडेंट सर्जरी व उपचार
- स्त्रिरोग व प्रसुतीरोग उपचार व शस्त्रक्रिया.
- कान, नाक, घसा उपचार व शस्त्रक्रिया.
- दंतरोगाची सर्जरी व उपचार
- प्लास्टीक सर्जरी उपचार
- कॅन्सर उपचार, शस्त्रक्रिया व किमोथेरेपी इत्यादीची सुविधा

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :- १) ओरिजनल राशनकार्ड किंवा २) कुटुंबातील सर्वांचे ओरिजनल आधार कार्ड. ३) आयुष्यमान कार्ड

टिप :- इमर्जिसिमध्ये फक्त रुग्णांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स वरती सुध्दा रुग्णाला उपचार दिला जाईल.

बीपीच्या २०० गोळ्या खारून तरुणाची आत्महत्या

नांदुरा, २४ एप्रिल (गुड इवनिंग सिटी) : तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथील एका २५ वर्षीय तरुणाने बीपीच्या दोनशे गोळ्या खारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पवन महादेव गव्हळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पवन गव्हळे याने बीपीच्या २०० गोळ्या खारल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान २३ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. कक्षसेवक सुदाम वसाने यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पवनने एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोळ्या सेवन करून आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहे.

सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे बहुउद्देशिय प्रतिष्ठान, बुलढाणा द्वारा संचालित

राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान)
चांधई, ता. चिखली, जि. बुलढाणा

केवळ मुलींसाठी निवासी व्यवस्थेत

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' पुरस्कार प्राप्त

प्रवेश सुचना

प्रवेश चाचणी :- लेखी परीक्षा + शारिरीक क्षमता + प्रत्यक्ष मुलाखत

लेखी परीक्षा :- बुधवार, दि. ०७/०५/२०२५ वेळ :- सकाळी ११ : ०० वाजता

टिप : शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष २०२५ पासून इयत्ता ६ वी साठी CBSE अभ्यासक्रम लागू होण्याची शक्यता.

वैशिष्ट्ये :-

- अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक सैनिकी अभ्यासक्रमासह संपुर्ण शिस्तीचे शिक्षण
- २२ एकर निसर्गरम्य परिसरात सुसज्ज प्रशस्त भव्य इमारत, वर्ग कक्ष, भोजन कक्ष व भव्य क्रीडांगण
- एन.डी.ए., एन.टी.एस., एम.टी.एस., माध्य. शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतरही स्पर्धात्मक परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी स्वतंत्र वर्ग
- स्पर्धात्मक परिक्षेसाठी ऑनलाईन परीक्षा सराव
- अत्याधुनिक लॅन इंटरनेटसह सुसज्ज संगणक कक्ष
- सतत इयत्ता १० वी व १२ वीच्या १००% निकालाची यशस्वी परंपरा कायम
- इयत्ता १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी खास NDA, MHT-CET, JEE, AIPMT, NEET चे स्वतंत्र क्लासेस व ऑनलाईन परीक्षा सराव
- कराटे, योगा, प्राणायाम व सैनिकी प्रशिक्षण यांचे स्वतंत्र शिक्षण
- सुसज्ज प्रयोगशाळा
- विविध क्रीडा स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिले जाते
- विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून स्वतंत्र ग्रंथालय
- आवेदन पत्र व माहिती पत्रक विक्री खालील ठिकाणी सुरु आहे. :- माहितीपत्रक व प्रवेश अर्जासाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा :-
- राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान), चांधई, ता. चिखली, जि. बुलढाणा भ्रमणध्वनी क्र. ९८५०५०७३६२/८६००५१९०२६/९९२२०४३९९८/९९२९३५२२२२/९०९१५५१५५२/७०२०६८३०९६/९९२९८७६५५३/८६९८५२७०५९/९७६४३३४९६४
- शाळेचे कार्यालय - राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान), चांधई, ता. चिखली, जि. बुलढाणा, दलाल कॉम्प्लेक्स, तहसील रोड, बुलढाणा भ्रमणध्वनी क्र. ९४२९९२९४७५/९०९६६८८९३३/९७६६४७६५९५

नलिनी वरणगांवकर यांना स्व.रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार जाहीर

बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : येथील ज्येष्ठ संगीत शिक्षिका नलिनी विनायक वरणगांवकर यांना स्वातंत्र्य सैनिक स्व. रमेशराव रामभाऊ पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. नलिनी विनायक वरणगांवकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या ज्येष्ठ संगीत तज्ञ गहनीनाथ डांगे यांच्या कन्या नलिनी गहनीनाथ डांगे आहेत. त्यांना संगीताचा वारसा माहेरकडूनच मिळाला.

नलिनी वरणगांवकर ह्या एक विद्यार्थी प्रिय आणि विद्यार्थ्यांवर संगीत संस्कार करणाऱ्या एक शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. संगीत विशारद, कीर्तन विशारद ह्या संगीतातील पदवी त्यांनी मिळवलेल्या असून आकाशवाणीच्या अश्रीणी कलाकार आहेत. जळगाव आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे विविध कार्यक्रम सातत्याने सादर



होत असतात. सद्दात्री दूरदर्शन वाहिनी व झी मराठी वरून त्यांचे गायनाचे व कीर्तनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. बालगंधर्व नाट्य मंदिर पुणे येथे संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्ट कार्यक्रम सादर करून रसिकांची दाद मिळवली . मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर भुसावळ, अकोला, चिखली, बुलढाणा यासह महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये त्यांची कीर्तन सेवा सातत्याने होत असते, तीर्थ क्षेत्र माहूर गडावर गेल्या पाच वर्षांपासून त्यांची भजन सेवा सातत्याने रेणुका मातेच्या चरणी होत असते. सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायण कार्यक्रमात देखील त्यांनी सहकलाकार म्हणून साथ संगत केली आहे.

त्या गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या आजीव सभासद आहेत. सध्या बुलढाणा येथे शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने त्या संगीताचे विद्यार्थी

घडवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. बुलढाण्यातील अनेक महिलांना त्यांनी आध्यत्मिक क्षेत्रात मार्गदर्शन केले असून त्यांचे भजनाचे विविध कार्यक्रम बुलढाणा शहरात सातत्याने होत असतात. या संगीतकार्याची दखल घेत त्यांना २०२५ सालचा स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी निवड झाल्याची घोषणा स्व. साधना संगीत विद्यालयाचे संचालक अरविंद टाकळकर यांनी नुकतीच एका पत्रकाद्वारे केली आहे. या पुरस्काराचे वितरण सोमवार दि. २८ एप्रिल रोजी बुलढाणा अर्बन गोवर्धन सभागृहात सांय ७ वाजता स्व. रा.गो. टाकळकर गुरुजी स्मृती संगीत समारोहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी संगीत रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतूक केले आहे.

कार कठड्यावर धडकली; अपघातात २ ठार, ३ जखमी

बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : चालकास डुलकी लागल्याने भरधाव कार कठड्यावर जाऊन धडकली. या अपघातात कारचालक आणि सहप्रवासी असे दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी हे ठाणे येथील रहिवासी आहेत. हा अपघात बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी सातच्या सुमारास मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर घडला.

ठाणे येथील विकासकुमार (२८), गुड्डिसिंग (२८), प्रदीप सुरेश चव्हाण (३८), मनीषकुमार प्रेमचंदसिंग (२८) व नितेशकुमार (२८) हे पाच तरुण टीओ ४२५ एमएच २२८६ जी या क्रमांकाच्या कारने ठाण्यावरून नागपूरकडे जात होते. सकाळी सात वाजेच्या



सुमारास चालक विकासकुमार प्रभूसिंग याला डुलकी लागल्याने भरधाव कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या कठड्यावर जाऊन धडकली. या अपघातात चालक विकासकुमार व गुड्डिसिंग या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर प्रदीप चव्हाण, मनीषकुमार, नितेशकुमार हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

क्रुझर पलटी, १३ वऱ्हाडी जखमी खामगाव येथे शनिवारी काँग्रेसची सद्दावना संकल्प सभा



खामगाव, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : खामगाव - शेलोडी रोडवरील ड्रिमलॅंड सिटी जवळ आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास शेगाव तालुक्यातील त्रिंत्रव येथून लग्नाचे वऱ्हाड घेवून शहराकडे येणारी क्रुझर समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाली. यामध्ये १३ वऱ्हाडी जखमी झाले आहे. जखमींमध्ये प्रभाबाई इंगळे (वय ६० रा.निमकर्दा), रामदास इंगळे (वय ७२ रा.सवर्णा), रेखा नारायण तायडे (वय ४८ रा. वाडेगाव, ता. पालूर), सुमन सुरेश शेगोकार (वय ५५ रा.शेगाव), लताबाई नामदेव इंगळे (वय ३५ रा.शेगाव), दयाराम

समदुर (वय ७५ रा.पिंप्री), सविता नारायण इंगळे (वय ४० रा. पारस), जेगाबाई उमाळे (वय ७० रा. हिंणा), कुसुम इंगळे (वय ६५ रा. सवर्णा), प्रतिक्षा नारायण इंगळे (वय १७रा. पारस), अनुकाबाई तायडे (वय ६५ रा. वाडेगाव), आरुषी कपिल इंगळे (वय ११ रा. सवर्णा) व इंदुबाई दयाराम समदूर (वय ६५ रा. वाडेगाव) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे व कार्यकर्ते, तसेच बजरंगदलाचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी पोहचवून जखमींना त्वरीत सामान्य रुग्णालयात दाखल केले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित

खामगाव, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या २६ एप्रिल शनिवार रोजी खामगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन



सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सद्दावना संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून समाजातील जातीय तसेच धार्मिक विद्वेष वाढत चालला आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात असून देशाच्या शत्रूकडून सुरक्षिततेला आव्हान दिल्या जात आहे. तसेच अनेक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असून देश व महाराष्ट्र अस्थिर करण्याचे काम केल्या जात आहे. समाज एकसंध असावा, तिथे जातीय तसेच धार्मिक द्वेषाला, तिरस्काराला काहीही महत्त्व

असू नये हेच काँग्रेसचे उद्दिष्ट राहले आहे. त्यामुळे समाजातील वाढत्या विद्वेषाला प्रेमभाव-नेचे उत्तर देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय पक्षाच्या वतीने संविधान बचाव व सद्दावना रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येत्या २६ एप्रिल २०२५ रोजी खामगाव येथील संत तुकाराम महाराज सभागृह, नांदुरा रोड येथे सकाळी १० वाजता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत भव्य सद्दावना संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी

आमदार राहुल बोंद्रे तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी, बुलढाणा जिल्हा निरीक्षक राजेंद्र राख, आमदार धीरज लिंगाडे यांचेसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी सद्दावना सभेचे उद्दिष्ट, काँग्रेसचे आगामी काळातील ध्येय, धोरण व आगामी निवडणूक संदर्भात प्रदेशाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या सद्दावना संकल्प सभेस बुलढाणा जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी केले आहे.



टिप्परच्या धडकेत २२ वर्षीय युवक ठार

जळगाव जामोद, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टिप्परच्या धडकेत आसलगाव येथील २२ वर्षीय नीलेश अनिल दांडगे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी रात्री टाकळी खाती फाट्याजवळ घडली. आसलगाव येथील नीलेश दांडगे हा जळगाव येथून कामकाज आटोपून दुचाकीने घराकडे येताना रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास आसलगावजवळील टाकळी खाती फाट्याजवळ जळगावकडे भरधाव जाणाऱ्या टिप्परने त्याला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ निखिल दांडगे यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १३४, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघातानंतर अज्ञात टिप्पर घटनास्थळावरून फरार झाला. २३ एप्रिल रोजी शोकाकूल वातावरणात मृत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहेत.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

देऊळगाव राजा, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय नागरिकांसह काही परदेशी पर्यटकांचीही मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ३० पर्यंत पोहोचला आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने स्थानिक तहसील कार्यालय येथे निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केली निदर्शने



घटनेचा तीव्र निषेध केला.दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यात त्या आठवणीने सुद्धा धरकाप आला पाहिजे. आशा संतस भावना निवेदनाद्वारे निषेधकर्त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर शिंदे, माजी जि.प. उपाध्यक्ष गंगाधर जाधव, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, माजी सभापती हरी शेते, रंगनाथ कोल्हे,माजी नगराध्यक्ष गोविंद झोरे, महेश देशमुख, माजी सभापती गजानन पवार, गणेश बुरकुल, शिवसेनेचे वसंत आप्पा खुळे, पवन झोरे, गणेश सवडे, विलास खराट, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड, मंगल अंभोरे, दत्ता टकले, रमेश नरोडे, गजानन तेजनकर, दिनकर देशमुख, नामदेव मुंडे, बबन कवळे, राम कापसे आदी उपस्थित होते.

मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात असेसमेंट अनिवार्य करा

खामगाव, २४ एप्रिल (गुड इन्डिनिंग सिटी) : खामगाव खरेदी विक्री झालेल्या शहरातील नवीन मालमत्तेच्या करवसुलीत मोठी अडचण येत आहे. त्यामुळे करवसुली रखडत असल्याने स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयाने शहरातील नवीन मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारात नगरपालिकेची असेसमेंट नक्कल अनिवार्य करावी, असे पत्र न.पं. मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा सदर्थ घेत दिले आहे. स्थानिक न.प. च्या हद्दीतील जमीन, खुले भुखंड, इमारत खरेदी विक्रीचे व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत नोंदणीकृत होतात. त्यामुळे नगर परिषदेची असेसमेंट नक्कल घेण्यात येत नाही. परिणामी व्यवहार त्वरीत न.पं. कडे नोंदणीकरीता येत नाही. अनेक मालमत्ता धारक ३ ते ४ वर्षांपेक्षा

अधिक कालावधीने या मालमत्तेच्या नोंदणीसाठी येतात. त्यावेळी संबंधित मालमत्ता धारक खरेदी व्यवहारापासूनच कराचा भरणा करण्यास नकार देतात व विक्री केलेले धारक सुद्धा मालमत्ता विक्री केल्याने कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करतात. यावरून मालमत्ता धारक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतात. पर्यायाने कर भरण्यास विलंब होवून न.प.च्या करवसुलीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे न.पं. हद्दीतील खरेदी मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार नोंदणी करतांना नगरपरिषदेची असेसमेंट नक्कल अनिवार्य करावी, असे पत्र मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या १७ ऑक्टोबर २०२३ च्या पत्राचा सदर्थ घेत दुय्यम निबंधक कार्यालय खामगाव यांना दिले आहे.



सुवा

गुड इन्डिगि
City

एलोव्हेरा जेल... उन्हाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी गरजेचेच

- एलोव्हेरामुळे मिळते हायड्रेशन : एलोव्हेरा जेलमध्ये उत्कृष्ट मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. त्यामुळे ते उन्हाळ्याच्या महिन्यांत त्वचेला हायड्रेट करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. एलोव्हेरा आपल्याला सूर्यप्रकाशामुळे आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतून गमावलेली आर्द्रता पुन्हा भरून काढण्यास मदत करतात तसेच आपली त्वचा मऊ आणि कोमल ठेवतात.
- सनबर्नमुळे होणारा क्षोभ शांत करतात : एलोव्हेरामुळे आपल्या त्वचेचा क्षोभ शांत होतो. उन्हाळ्यातील कडक सूर्यप्रकाशामुळे सनबर्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेसाठी सुखदायक

आणि थंड असा प्रभाव आवश्यक असतो, जो एलोव्हेरामुळे प्राप्त होतो. सनबर्न झालेल्या भागात एलोव्हेरा जेल लावल्याने जळजळ कमी होण्यास, वेदना कमी करण्यास आणि बरे होण्यास मदत होते.

एलोव्हेरामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटचा फायदा : एलोव्हेरा जेलमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात जसे की जीवनसत्त्वे C आणि E इत्यादी. ते त्वचेला अतिनील किरणोत्सर्गामुळे आणि पर्यावरणीय प्रदूषकांमुळे होणाऱ्या फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट्स अकाली वृद्धत्व टाळण्यास आणि त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यावरून प्रत्येकाला जावेच लागते. प्रत्येक जण आपल्या लग्नाची स्वप्ने पाहत असतो. तुम्ही देखील त्या क्षणाची उत्साहाने वाट पाहत असाल. त्या दिवसासाठी तुम्ही भरपूर तयारी केली आहे. महागाचे कपडे खरेदी केले आहेत, तुमच्या लूक वर सुद्धा तुम्ही फोकस करत आहात. जरा विचार करा की, इतकी मेहनत करूनही जर लग्नाच्या दिवशी तुमचा चेहरा टवटवीत दिसला नाही तर...! तर तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरेल. जर तुम्हाला वाटत असेल की असे आपल्या सोबत तरी घडू नये, तर आजच तुमच्या स्किन केअर जर्नीला सुरुवात करा. स्किन केअर म्हणजे काही मोठं काम नसतं. दिवसातला अगदी थोडासा वेळ तुम्हाला तुमच्या त्वचेसाठी काढायचा असतो. लग्नाच्या दिवशी फक्त वधू कडेच सगळ्यांची नजर न जाता वराकडे देखील लोकांनी आश्चर्याने पाहिले पाहिजे. तुम्ही देखील तुमचा बेस्ट लुक करून तुमचा चेहरा उजळून निघेल यासाठी थोडी मेहनत घ्यायला हवी. या सगळ्या गोष्टी फक्त स्वप्ने न राहता प्रत्यक्ष यांचा अनुभव घ्यायचा असेल तर स्किन केअर करायला शिकून घ्यायला हवे.

नवरीपेक्षा भारी दिसा!

त्वचेचा प्रकार ओळखा

बऱ्याचदा स्किन केअर हे फक्त मुलींसाठी आहे असा गैरसमज लोकांमध्ये निर्माण झालेला असतो. पण याच कारणामुळे पुरुष त्वचेची देखभाल करत नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे, हे देखील माहित नसते. त्वचेची काळजी घेण्याचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या त्वचेचा प्रकार ओळखणे. त्वचेचा प्रकार ओळखायचा कसा, हे जाणून घेऊया.

- ऑईली (Oily) : या प्रकारातील त्वचेवर नेहमी ऑईलचे पॅचेस दिसतात आणि त्वचा तेलकट दिसून येते.
- सेन्सिटिव्ह (Sensitive) : या प्रकारातील त्वचेला बरेच प्रॉब्लेम्स झेलावे लागतात. ड्रायनेस, जळजळ यांसारख्या समस्याही येत राहतात.
- कॉम्बिनेशन (Combination) : या प्रकारात फोर हेड आणि नाकाच्या आसपासच्या भागात ऑईल पॅचेस दिसतात. चेहऱ्याचा बाकीचा भाग हा ड्राय असतो.

नॉर्मल (Normal) : या प्रकारातील त्वचा नेहमी ऑईल फ्री राहते आणि कधीच ड्राय देखील होत नाही.



त्वचेची सेप्टी सर्वात महत्त्वाची!

लग्न मांडवात उभे राहण्यापूर्वी तुम्ही त्वचेची काळजी कशी घ्यावी हे तर शिकलात, परंतु वाईट गोष्टींपासून त्वचेला दूरही ठेवायला हवे. त्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या. लग्न मांडवात चेहऱ्यावरील चमक टिकवून ठेवायची असेल, तर उन्हात जाण्याआधी सन स्क्रीन लोशन नक्की लावा. तुम्ही उन्हात 30 ते 40 मिनिटे जरी थांबणार असाल तरीही सनस्क्रीन लोशन खूप गरजेचे आहे. हे लोशन कमीत कमी एस पी एफ 15 चे असावे. जर रात्री जागरण करून तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली असतील तर अंडर आय क्रीम नक्की वापरा. ज्या आय क्रीम मध्ये मुख्य घटक म्हणून कॅफीन वापरलेले असते, ती आय क्रीम पुरुषांसाठी बेस्ट असते. रात्री झोपण्यापूर्वी ते नक्की वापरा.

1 फेस वॉश

तुमच्या त्वचेचा प्रकार तुम्ही ओळखला असेलच! आता सुरुवात करूया स्किन केअर समजून घ्यायला. स्किन केअर मधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चेहऱ्याची स्वच्छता. दिवसातून दोन वेळा तरी चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. चेहरा स्वच्छ करण्याच्या स्टेप्स पुढीलप्रमाणे आहेत. फेस वॉश वापरण्यापूर्वी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरचे पोर्स ओपन होतात. आता थोडे फेस वॉश हातावर घेऊन सक्च्युलेशन मोशनने चेहऱ्यावर लावा. ही प्रोसेस फार हलक्या हाताने करण्याची आवश्यकता असते; कारण आपल्या चेहऱ्याची त्वचा ही सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असते. आता चेहरा थंड पाण्याने धुवा, जेणेकरून चेहऱ्याचे पोर्स बंद होतील. आता चेहरा अलगद पुसा. पुसताना चेहरा घासला जाणार नाही याची काळजी घ्या. चेहरा जोरात पुसल्यास रिक्लस येण्याचे चान्सेस वाढतात.

या स्टेप्स करा फॉलो

2 स्क्रब

चेहऱ्यावरील चमक दीर्घकाळ टिकवायची असेल तर स्क्रब करणे गरजेचे आहे. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि डेड स्किन सेल्स निघून जातील. परंतु स्क्रब दररोज करू नये. आठवड्यातून तीन वेळा स्क्रब केल्यास त्याचे चांगले फायदे जाणवतात. जर तुमची स्किन जास्त आली असेल तर तुम्ही अधिक वेळा स्क्रब करू शकता. स्क्रब करताना जर तुम्हाला चांगला रिझल्ट हवा असेल तर योग्य पद्धतीने स्क्रब केले पाहिजे. 400 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या 10 फेस स्क्रबिंग प्रोडक्ट्सचा वापर करा आणि मिळवा हेल्दी, ग्लोइंग स्किन... गरम पाण्याने चेहरा ओला करा आणि तळहातावर थोडासा स्क्रब घ्या. हलक्या हातांनी सक्च्युलेशन मोशन मध्ये चेहऱ्यावर स्क्रब लावा. नाक, फोरहेड आणि मान अशा ठिकाणी जास्त डेड स्किन असते, त्यामुळे त्या भागावर जास्त लक्ष केंद्रित करा. चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

3 हायड्रेशन

चेहऱ्याची त्वचा हायड्रेट करण्याची ही स्टेप आहे. या हायड्रेशनच्या प्रोसेसमध्ये चेहऱ्याला मॉइश्चरायझर मिळेल. हायड्रेशन फार महत्त्वाचे आहे. यामुळे चेहरा मुलायम राहतो. त्वचेला पाण्याची कमतरता भासत नाही. हायड्रेशन मुळे वाढते वय चेहऱ्यावर दिसून येत नाही. स्किन ढीली पडत नाही. या स्टेप साठी तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचे मॉइश्चरायझर असणे गरजेचे आहे. हे मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करा. डोळे आणि फोर हेडच्या त्वचेवर अप्लाय करताना काळजी घ्या. तुमची त्वचा जर फारच ड्राय असेल तर क्रीम जास्त लावावी लागेल. यारिद्ध त्वचा तेलकट असल्यास थोडासा क्रीमनेही काम भागेल.

हे घरगुती उपाय आहेत बेस्ट!

थंड दुधात रुई घालून चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. ही प्रक्रिया रोज केल्याने बराच फरक जाणवतो. दुधामुळे चेहरा साफ होतो आणि त्यासोबत उजळही दिसतो. चेहऱ्याच्या बाबतीत पपई देखील खूप फायदेशीर ठरते. पपई मध्ये एक खास एंजाइम पपाइन असते. ते डेड स्किनसाठी उपयोगी आहे. पपईची पेस्ट आणि अर्धा चमचा ब्राऊन शुगर एकत्र करून त्यांचे व्यवस्थित मिश्रण करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून पाच मिनिटे चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. या स्क्रबमुळे चेहरा चमकू लागेल. पिकलेले केळे आणि गुलाब पाणी यांचे मिश्रण करा. यात कोको बटर आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटे तशीच ठेवा. या पेस्ट मुळे चेहऱ्यावरील अँकेम आणि घाण दूर होईल. बदाम, कडुलिंबाची पाने, हळद, चंदन आणि खसखस यात दूध मिसळून त्यांचे मिश्रण करून हा फेस पॅक 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा. हलक्या गरम पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. अर्धी काकडी सोलून त्याची पेस्ट बनवा. त्यात दोन चमचे एलोव्हेरा जेल मिसळा. हे मिश्रण तीस मिनिटे चेहऱ्यावर लावा. त्यानंतर गरम पाण्याने चेहरा धुवा. या सर्व स्टेप्स नियमितपणे फॉलो करून तुम्ही देखील लग्न मांडपात नवरीइतकेच आकर्षक दिसू शकता.



निरोगी आरोग्याचा कानमंत्र...

निरोगी

गुड इन्डिनिंग
City

ताप आलाय? 'ही' पथ्ये नक्की पाळा

सध्या पाऊस चांगलाच जोरात आहे आणि निरनिराळ्या तापांच्या साथीही तितक्याच वेगाने पसरताहेत. ताप हा आजार नसून आजारचे एक लक्षण असते. तापाचे कारण कुठलाही आजार असू शकतो. अनेकांना असे वाटते की ताप आला म्हणजे साधा फ्लू असेल आणि दोन-तीन दिवसांत आपोपाप बरा होईल. पण सध्या मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, युरिन इन्फेक्शन, कावीळ असे एक प्रकारे वैद्यकीय औषधोपचाराने बऱ्या होणाऱ्या पण काहीशा गंभीर आजारांच्या अनेक केसेससुद्धा दिसून येतात. साहजिकच ताप आल्यावर दोन-तीन दिवसांनी बघू, असे म्हणून डॉक्टरांकडे उपचाराला जायला दिरंगाई करण्याचे टाळावे. कुठलाही ताप असला, तरी तापाच्या दरम्यान, रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे घेण्याबरोबर स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात काही पथ्ये सांभाळणे आवश्यक असते. ही पथ्ये सर्व प्रकारच्या तापांना लागू पडतात. ती काटेकोरपणे सांभाळल्यास डॉक्टरांच्या औषधांनी रुग्णांना लवकर बरे वाटते.

पूर्ण विश्रांती : कुठलाही ताप आल्यास कामातून, शाळा-कॉलेजातून रजा घेऊन पूर्ण विश्रांती घ्यावी. विश्रांती न घेतल्यास तुमचा आजार जास्त काळ रेंगाळेल. फ्लूसारख्या आजारात कामाला किंवा शाळा-कॉलेजात गेल्यास, इतरांना तो होण्याची शक्यता असते.

आंघोळ : ताप असला तरी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. आंघोळीमुळे ताप वाढत नाही, उलट आंघोळीनंतर घाम येऊन ताप उतरू शकतो. शिवाय घामेजलेल्या शरीराची दुर्गंधी जाऊन 'फ्रेश' वाटते.

आहार : कुठल्याही तापात तोंडाला चव नसते. त्यामुळे अन्नारव वासना नसते. साहजिकच तापात रुग्ण अन्न घ्यायला टाळाटाळ करतात. त्यामुळे तापाने आलेला अशक्तपणा जास्त वाढतो. शिवाय पोटात दुखणे, उलट्या होणे, गरगरणे, मळमळणे, चक्कर येणे असे त्रास उद्भवतात. तापात वरण-भात, खीर, दूध-पोहे असा हलका आहार घेतल्यास अशक्तपणा कमी जाणवतो.



त्यामुळे ताप आला तरी खाणे टाळू नये. अन्न खाणे गरजेचे, नुसते फळांचे रस घेतल्यास अशक्तपणा कमी होत नाही.

पाणी : तापामुळे शरीरातील पाणी कमी होत जाते. साहजिकच नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यावे, अन्यथा कमालीचा थकवा, चक्कर येण्याचे त्रास वाढू शकतात. डीहायड्रेशन, लघवीचे प्रमाण कमी होणे, मूत्रपिंडांवर ताण येणे असे गंभीर विकार होतात. पाण्याप्रमाणेच ताज्या फळांचे रस, सरबते, शहाळी घ्यावीत. मात्र थंड पाणी, शीतपेये टाळावीत.

कपडे : तापामध्ये सैल आणि सुती कपडे घालावेत. ते दिवसातून दोनदा किंवा किमान रोजच्या रोज बदलावेत. घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांमुळे अस्वस्थता वाढते.

इतर गोष्टी : सर्दी-खोकल्याच्या आजारात गरम पाण्याच्या गुळण्या करणे, लहान मुलांना ताप असताना दिवसातून दोनतीनदा स्पॅजिंग करणे, थंडी वाजत असल्यास गरम कपडे वापरणे या गोष्टी कराव्यात.

लहान मुलांमधील ताप!



- हे करू नका : बाळाला स्वेटर, चादर, रगमध्ये गुंडाळू नये. नळाखाली थंड पाण्याचे आंघोळ घालू नये. बर्फ घातलेल्या पाण्याने अंग पुसू नका. बाळाला ताप कमी होण्यासाठी पॅरासिटामॉल हेच औषध तापामध्ये देणे योग्य आहे. या औषधाचे सर्वात कमी दुष्परिणाम आहेत. ताप पूर्णपणे कमी येण्यापेक्षा आजारावर नेमके काम करणाऱ्या औषधांची यामध्ये आवश्यकता असते. पूर्णपणे ताप कमी करणेही योग्य नसते. पॅरासिटामॉल हे चार ते सहा तासच काम करत असल्याने बाळाचा आजार खरेच कमी होतो का नाही ते समजते. समजा पहिल्या दोन दिवसांत औषध चार वेळा द्यावे लागले. तिसऱ्या दिवशी २ ते ३ वेळा, चौथ्या दिवशी एक ते दोन वेळा औषध दिले म्हणजे बाळाचा आजार कमी होत चालला आहे. विषाणूजन्य आजार सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवसांत बरे होतात.
- तापाची नोंद ठेवता का? : बरेचसे पालक नुसते अंग कोमट लागते, डोकं जरासे गरम लागते, असे म्हणून तापाचे औषध देतात. परंतु बाळाला खरेच ताप आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. ताप मोजून त्याची नोंद करा, ताप किती तासांनी येतो, किती वेळा उतरतो, तापाबरोबर थंडी वाजून येते का, या सर्व गोष्टींची नोंद डॉक्टरांकडे जाताना जरूर घेऊन जा. यामुळे तुमचा व डॉक्टरांचा वेळ वाचेल आणि आजाराचे निदान करणे सोपे होईल.

लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गोष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते.

ताप मोजण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा ९८ अंश एफच्या खाली उतरवा. काखेत ताप मोजण्यापूर्वी तो भाग घामविरहित पुसून ठेवा. बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला पॅरासिटामॉल देण्यास हरकत नाही. तापात बाळ मल्लू असेल, उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.

ताप कमी करण्यासाठी..

- खुल्या हवेचा वापर
- शरीरावरील कपडे दिले करून मोकळे करावेत.
- शरीर ओल्या कपड्याने पुसून काढावेत.
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तापाचे औषध द्यावीत.

तापाची कारणे

- जिवाणू, विषाणू, जंतू प्रादुर्भाव
- सर्दी, खोकला, फ्लूसारखे श्वसनसंस्थेचे आजार
- लघवीतील जंतुसंसर्ग
- न्यूमोनिया, मेंदूज्वर, क्षय,
- लसीकरणानंतर एक ते दोन दिवस येणारा ताप

तापामध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा ?

तीन महिन्यांखालील बाळाला ताप असेल आणि जरी बाळ खेळत असेल तरी बाळाला गंभीर आजार असू शकतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तापात लघवीचे प्रमाण कमी होत असेल तर बाळ ग्लानीमध्ये असेल तर, सात दिवसांहून अधिक सातत्याने ताप येत असेल तर, बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, बाळाला तापाबरोबर अंगावर पुरळ-चट्टे उठले असतील तर, तीव्र डोकेदुखी, मानदुखी झटके येत असतील. अशक्तपणामुळे चालता येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेतला पाहिजे. ताप आल्यावर केवळ तापाला औषध देण्याविरिक्त इतर गंभीर लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. मुलाला ताप आल्यानंतर घाबरून न जाता त्याच्या हालचालीवर, खेळण्यावर, खाण्यापिण्यावर, लघवीवर लक्ष ठेवावे.



ताप : 'हे' उपाय करा


पावसाचा जोर राज्यभरात वाढला आहे. या पावसामुळे वातावरणात बदल होऊन सर्दी, खोकला आणि त्यानंतर ताप येतो. कोणत्याही ऋतूमध्ये आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच तापाचा त्रास जाणवतो. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे हा उपाय तर असतोच पण त्याचवेळी काही घरगुती उपाय करून पाहिल्यास शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. पाहुयात काय आहेत हे घरगुती उपाय....

- पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
- तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
- थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
- जर सर्दी, ताप, थंडी

- आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुकडा लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
- बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी उपयोग होतो.
- तापात मनुके खाणे उपयुक्त असते. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.
- आहारात सफरचंद, खिचडी,

- टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
- कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे चांगले उकळू द्या. मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
- तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो.

गुड इन्व्हिनिंग सिटी



२४ एप्रिल २०२५, गुरुवार

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बुलढाण्यात निषेध



खामगाव, २४ एप्रिल (गुड इन्व्हिनिंग सिटी) : जम्मू काश्मीर मधील पहलगाम भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ ते २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही घटना अतिशय निंदनीय असून या हल्ल्याचा निषेध म्हणून बुलढाणा जिल्हा शिवसेना

(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज दिनांक २४ एप्रिल रोजी संगम चौक बुलढाणा येथे पाकिस्तान मुर्दाबाद निषेध असो निषेध असो दहशतवादांचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी देत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी

उपस्थितीत शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध नोंदवला. याप्रसंगी संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ खरात, प्रवक्त्या अॅड.जयश्रीताई शेळके, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, सह संपर्क प्रमुख छगन महेत्रे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, डी एस लहाने सर, जिल्हा समन्वयक संदिप शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख नंदु कन्हाडे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ, उप जिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे, सुनील घाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे यांचे सह शिवसेनेच्या सर्वच आघाडीचे जिल्हा प्रमुख, उप जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विधानसभा संघटक, तालुका संघटक, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेलगाव शिवारात दोन घरांना आग; संपूर्ण साहित्य जळून खाक

डोणगाव, २४ एप्रिल (गुड इन्व्हिनिंग सिटी) : येथून जवळच असलेल्या बेलगाव येथे २१ एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास निवृत्ती इंगळे व विमलबाई डोंगरे यांच्या घराला आग लागली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु दोन्ही घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत दोन्ही घर मालकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

बेलगाव येथील निवृत्ती इंगळे यांचे कुटुंब रात्री घराबाहेर झोपले होते. घरा शेजारी राहणारे सय्यद हे रात्री बारा वाजेच्या दरम्यान डोणगाववरून घरी आले असता अचानक त्यांना निवृत्ती इंगळे व विमलबाई डोंगरे यांच्या घराला आग लागल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आरडाओरडा करून शेजारी असलेल्या

नागरिकांना जागे केले. गावांत तीव्र पाणीटंचाई असल्याने गावातील खाजगी टँकर चालू होते ते टँकर भरलेले असल्यामुळे ही आग आटोक्यात आली. या आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी घरातील दैनंदिन खाण्यापिण्याचे साहित्य, कपडे व मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे डोंगरे कुटुंबाचा संसार आता उघड्यावर आला. या आगीत निवृत्ती इंगळे व त्यांची मुलगी विमलबाई संपत डोंगरे या दोन बाप-लेकीचे घर जळून मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान महसूल



विभागाच्यावतीने पंचनामा करण्यात आला. यावेळी गावातील पोलीस पाटील नारायण वानखेडे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

पहलगामच्या हल्ल्यातील मृतांकां वकील संघाकडून श्रद्धांजली

बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इन्व्हिनिंग सिटी) : बुलढाणा वकील संघान पहलगाम येथे जो दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला. त्या हल्ल्यात जे ठार झाले त्यांना आज २४ एप्रिल रोजी श्रद्धांजली देण्यात आली. या वेळी बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष विजय सावळे, सचिव अमर इंगळे व बुलढाणा वकील संघाचे सदस्य उपस्थिती होते. यावेळी विजय इंगळे, कविमंडन, डी जी पी.भटकर, राज देवकर, ए जी पी. सोनानी सावजी, अमोल बल्लाळ यांनी विचार व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.

ग्रामीण विकास शिक्षण व युवक क्रीडा व्यायाम बहुदेशीय मंडळ द्वारा संचालित

रामरक्षा इंग्लिश स्कूल & ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स पाडळी.

WALK IN INTERVIEW

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी निम्नलिखित पदे भरणे आहे.

अनुभवी इच्छुक उमेदवारांनी रविवार, दिनांक २७/०४/२०२५ रोजी सर्व शैक्षणिक अनुभवाच्या दाखल्यासह सकाळी ठीक ९:०० वाजता खालील पत्त्यावर उपस्थित राहावे. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, शैक्षणिक अहर्ता आणि अनुभवांनुसार वेतन व प्राधान्य देण्यात येईल.

अ.क्र.	पदनाम	पदे	शैक्षणिक अहर्ता
1	सहाय्यक शिक्षक (नर्सरी ते केजी-२)	०२	HSC, D.ed./ BA B.ed, Montessori/ B.Sc./M.Sc
2	सहाय्यक शिक्षक / शिक्षिका (१ सी ते चौथी)	०४	HSC, D.ed./ BA B.ed./ B.Sc B.ed/ M.Sc D.ed./B.ed
3	शिक्षक / शिक्षिका (सामाजिक शास्त्र)	०२	BA B.ed./ B.Sc B.ed/ M.Sc D.ed /B.ed
4	शिक्षक / शिक्षिका (इंग्रजी)	०२	BA/ MA D.ed./B.ed./ B.Sc B.ed/ M.Sc D.ed./B.ed
5	शिक्षक / शिक्षिका (गणित)	०२	M.Sc /B.ed (Math)
6	शिक्षक / शिक्षिका (विज्ञान)	०२	M.Sc /B.ed (PCB)
7	शिक्षक / शिक्षिका (संगीत+ चित्रकला)	०१	BA B.ed/ ATD /MA (MUSIC) SANGIT VISHARAD
8	शिक्षक / शिक्षिका (संगणक + GK)	०१	BA/ MA B.ed./ B.Sc COMPUTER
9	क्रीडा शिक्षक	०१	BA B.P.ed/ M.P.ed
10	शिपाई मदनीस (पुरुष + महिला)	०२	७TH/8TH/ 10TH
11	कनिष्ठ लिपिक	०१	BA/ B.Sc + MS-CIT+ TYPING

उमेदवार आपला अर्ज, सर्व प्रमाणपत्र तसेच अनुभव प्रमाणपत्र दिनांक २५/०४/२०२५ पर्यंत रामरक्षा इंग्लिश स्कूल पाडळी येथे सकाळी ९:०० ते दुपारी ०१:०० च्या दरम्यान आणून घ्यावे.

संपर्क : श्री. डॉ. फैलास पवार सर(अध्यक्ष) श्री. निलेश किशन पवार (प्राचार्य) मा. श्री. सुरेशभाऊ पवार (संचालक)

मो. नं. 9422939414 मो. नं.8788175639 मो. नं. 9975144120

टीप : शाळेची विद्यार्थी संख्या व वर्ग वाढल्यामुळे नवीन वर्गासाठी नवीन शिक्षक भरणे आहे.

मुलाखतीचे स्थळ: रामरक्षा इंग्लिश स्कूल, पाडळी.

LIC ची नवीन "अमृत बाल योजना" करते, आपल्या गोंडस बाळाची आर्थिक वचत...

प्रिमीअम भरा फक्त ५ वर्ष

LIC च्या अमृत बाल योजनेशी नात जुळवून आपल्या बाळांच्या भविष्यात डॉक्टर, इंजीनियर, मुलीच्या विवाहासाठी या सारखे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या परिवारात ० ते १३ वर्ष वयोगटातील बाळांसाठी हि आली नवीन योजना फक्त ५ वर्ष भरा प्रिमीअम व मिळवा १८ किंवा २१ व्या वर्षी आपल्याला हवी ती रक्कम.

-: या पॉलिसी चे वैशिष्ट्य :-

- प्रिमीअम फक्त ५ वर्ष, ६.७ भरा आपल्या इच्छेप्रमाणे
- मुलाच्या/मुलीच्या १८ वा किंवा २१ व्या वर्षी परतावा आपल्या इच्छेनुसार
- लक्षात ठेवा मुले मोठी होण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्यांना आर्थिक गरजा पुरवण्यासाठी आजपासूनच आपण आपल्या आर्थिक परिस्थिती प्रमाणे वचत करावी
- एवढ्या कमी कालावधीची पॉलिसी पहिल्यांदाच आलेली असून त्यामुळे लवकरात लवकर ही पॉलिसी आपण आपल्या पात्यासाठी किंवा नातवासाठी करू शकता.
- सदर पॉलिसीवर लोन सुध्दा आपण घेवू शकता.

वयोगट ० ते १३ वर्ष

आपत कालीन परिस्थिती सर्व प्रीमियम कोण कड शकतो आई, वडील होणार माफ LIC स्वीकारणार आर्थिक पालकत्व मुलासाठी वचत? आजोबा ना

पी.एम.वाघमारे
B.A., M.S.W. & M.A पारसचरण (समान्यतः पुरस्कार प्राप्त)
मो. 7385068606

कार्यालय भारतीय जीवन बीमा निगम शाखा, बुलढाणा घरे अंपीयर प्रभात इन्व्हेस्टमेंट & पेंशन सर्व्हिसेस सेंटर एड्ड चौक LIC ऑफीसजवळ बुलढाणा

पॅन कार्ड नविन व वस्तुी तयार करून मिळेल
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करणे

HONDA

शभारंभ ऑफर

इस्टेंट केराविक ₹ 5100*
आउटपेमेंट ₹ 4999*
प्रोमोसिंग फ्री डोंबपुमेंटेशन वॉरंन्ट एवढाच EMI

कोठारी हॉंडा खामगाव रोड, सुंदरखेड-बुलढाणा
मो. 9011241157 / 9422325159

जय अम्बे यात्रा कंपनी

अधिक माहितीसाठी संपर्क
सचिन मनोहरभाई चौहान : 9422880040, 9689897033, 9890773136

मुख्यालय : राजनवाडी बसस्टॉप, बुलढाणा रोड, चिखली जि. बुलढाणा 443201
शाखा : सुवर्णनगर माणपती मंदिरजवळ, यात्री कॉम्प्लेक्स, बुलढाणा

- कम्युटरचा (चार व्यक्तीसाठी)
- 2x2 बस द्वारे संपूर्ण प्रवास
- १ वेळ भारता १ वेळ जेवण आणि २ वेळा घटा

नर्मदा परिक्रमा
ऑकारेधर, अमरकंटक, महेश्वर, कुबेरभंडारी, गरुडेश्वर
दि. 05/03/2025 15 दिवस

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री-यमुनोत्री
वेणोदेवी, मथुरा, दिल्ली, अमृतसर, अटारी बॉर्डर सह
दि. 21/04/2025 22 दिवस २१ रात्री

श्रीनगर, काश्मिर, वैष्णोदेवी
दि. 15/05/2025 9 दिवस ८ रात्री

कॅम्पमेंट रेल्वे व विमान रिझर्वेशनसाठी स्वतंत्र सुविधा करा. ✪ मर्यादित जागा मिळूक.

पवित्र बंधन पवित्र वस्तू

वेडींग्स सिजन

ब्लेझर | कुर्ता-पजामा
इंडो-वेस्टर्न | जॅकेट
शेरवानी | आणि बरंच काली

नवरदेवाचा संपूर्ण बस्ता

जिथे हर रिततोरे विरवास बंधा हे।

महावीर ड्रेसेस

हरिकृपा शांती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, जयस्तंभ चौक, बुलढाणा
7507040101 / 9673493593

अल्पवयीन गतीमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षांची शिक्षा

मलकापूर, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : अल्पवयीन गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व १३ हजार रुपये दंडाची शिक्षा २३ एप्रिल रोजी मलकापूर येथील विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी आरोपीस सुनावली.



९२ ब, ९५ दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ नुसार दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हात आरोपीला अटक करून तपासाअंती दोषारोपत्र विद्यमान विशेष न्यायाधीश यांचे न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरण आरोपी विरुद्ध स्पेशल केस नं. १६/२२ नुसार चालवण्यात आले. आरोपी हा अटकेपासून कारागृहात होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन गतीमंद पीडित मुलगी ही शौचासाठी जात असताना आरोपी सुरेश भगवान संबारे रा. बेलाड याने हात पकडून खोपडीत नेऊन अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी मलकापूर शहर पो.स्टे.ला पीडीतेच्या आईने दिलेल्या रिपोर्ट वरून कलम ३५४ अ, ३५४ ब, ३५४ ड, ३७६, ३७६ एन, ३७६ फ ३७६ ड, ३६३, ३६६, ५०६ भारतीय दंड विधान सहकलम ४, ५, ६, ८, १०, १२ बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ सह कलम,

सरकार पक्षातर्फे १५ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पिडीता, डॉक्टर पीडितेची आई, तपास अधिकारी यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपी सुरेश भगवान संबारे याचे विरुद्ध गुन्हा सिध्द झाल्याने विद्यमान न्यायालयाने शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. शैलेश जोशी विशेष सरकारी अभियोक्तायांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुरेश भगवान संबारे यास पोक्सो कायद्याचे कलम ६ नुसार २० वर्षांची शिक्षा

व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा, कलम ४ नुसार १० वर्षे शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा तसेच कलम

१० नुसार ५ वर्षे शिक्षा २ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा कलम १२ नुसार २ वर्षे शिक्षा व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची एकूण रक्कम १३ हजार रुपये आर-पीकडून वसूल करून पीडितेस देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने दिला आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांना पीडित नुकसान भरपाई योजनेअंतर्गत अतिरिक्त नुकसान भरपाई ठरवून पीडीतेस देण्याचा आदेश विद्यमान न्यायालयाने दिला आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गंगाराम ठाकरे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संतोष भिकाजी कोल्हे पोलीस स्टेशन मलकापूर शहर यांनी काम पाहिले.

बलात्कार प्रकरणातील २ शिक्षक आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मलकापूर, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : मुलाला चांगले मार्क देवून पहिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुष कर असे म्हणत जबरदस्तीने अत्याचार करून शारिरीक सुखाची मागणी केल्या प्रकरणी ३४ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून २२ एप्रिल रोजी दोन शिक्षकांविरुद्ध मलकापूर शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये त्या दोन शिक्षकांना अटक करून आज २३ एप्रिल रोजी मलकापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती मलकापूर शहर पो.स्टे. चे ठाणेदार गणेश गिरी यांनी दिली. येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान

इंगळे रा. मधुवन नगर व सहाय्यक शिक्षक अनिल धाटे रा. यशोधाम नगर या दोघांनी ३४ वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून बडजबरीने संभोग करीत शारिरीक सुखाची मागणी केली. तसेच तिला व मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध मलकापूर शहर पो.स्टे. ला बलात्कारासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता. यामध्ये न्यायालयाने दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कौळसे करीत आहेत.

राष्ट्रीय हॅडबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला कांस्यपदक



बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : लखनौ येथे झालेल्या ४७ व्या ज्युनियर वर्ल्स राष्ट्रीय हॅडबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या संघाने कांस्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेत पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध गुजरात यांच्यात झाला. या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने २१ विरुद्ध ४ अशी गुजरातच्या संघावर मात केली. दुसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध पंजाब यांच्यात झाला या चुरशीच्या सामन्यात १९ विरुद्ध १५ अशी महाराष्ट्राच्या संघाने पंजाब विरुद्ध विजय संपादन केला. तिसरा सामना महाराष्ट्र विरुद्ध आंध्रप्रदेश यांच्यात झाला यात २१ विरुद्ध ८ अशा गोलनी महाराष्ट्राचा संघ विजय झाला. त्या नंतर हरीयानाच्या संघाचा २ गोलने पराभव करीत महाराष्ट्राने आपली विजय पताका पुढे फडकवीत ठेवली. शेवटी महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यात महाराष्ट्राचा

४ गोलने पराभूत झाला व आपल्या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघास कांस्यपदक प्राप्त झाले. या संघामध्ये बुलढाणा येथील कु. रेणुका संजय चोपडे, हीने महाराष्ट्र संघाकडून उकृष्ट खेळोचे प्रदर्शन करून संघामध्ये महत्व-त्वा सहभाग नोंदवून संघाला कांस्यपदक प्राप्त करून दिले. तिच्या या उकृष्ट खेळाबद्दल जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या या यशाच्या श्रेय ती आई वडील व आमदार संजय गायकवाड तसेच जिल्हा हॅडबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद होंडे व सचिव श्रीपाद इतापे, संघास प्रशिक्षक अंतराष्ट्रीय खेळाडू कुणाल सुर्वे, व्यवस्थापक जयश्री मंडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संघाच्या यशाबद्दल हॅडबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष रविंद्र गायकवाड महासचिव राजाराम राऊत व शिवछत्रपती पुरस्कार विजेते रुपेश मोर यांनी कौतुक केले.

फर्दापूर रस्त्यासाठी लॉग मार्चचा इशारा

मोताळा, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : तालुक्यातील रस्त्याच्या मागणीसाठी फर्दापूर येथील ग्रामस्थांनी २८ एप्रिल रोजी फर्दापूर ते मोताळा ९ किमीचा लॉग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे. आज्ञाद हिंद संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या या इशान्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. स्वातंत्र्यानंतरही फरदा-पूरमध्ये ढळणवळणासाठी दर्जेदार रस्त्यांचा अभाव असून, इंग्रजकालीन रस्ते अतिक्रमणामुळे बंद पडले आहेत. २०१८ पासून निवेदन, आंदोलन, उपोषण करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. १७ एप्रिल रोजी दिलेल्या आठ दिवसांच्या अल्टीमेटमनंतरही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे आता पायदळ मार्चची तयारी सुरु आहे. अतिक्रमणमुक्त रस्ते, आरोग्य सुविधांभावी झालेल्या मृत्यूबाबत दोषींवर गुन्हे दाखलकरावे, पीडितांना आर्थिक मदत, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास मलकापूर-बुलढाणा महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आज्ञाद हिंद संघटनेचे पदाधिकारी अॅड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जिल्हा प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे. फर्दापूर-मोताळा रस्त्या खन्य अर्थाने अद्याप अस्तित्वात आलेला नाही.

लाईनच्या स्पाकिंगमुळे आग लागून शेतकऱ्यांची लाखोंचे नुकसान

बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : जामोद येथील माळीखेल शेतशिवारातील शेतात इलेक्ट्रिक तारांच्या स्पाकिंगमुळे अचानक आग लागून जामोद येथील ३ शेतकऱ्यांचे पिकासह शेतीत-पोयोगी साहित्य जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे



याबाबत सविस्तर वृत्त असे की, १९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजे दरम्यान जामोद येथील शेतकरी हरिदास रामदास शेंगोकार यांच्या शेता मधुन गेलेल्या महावितरण कंपनीच्या इलेक्ट्रिक लाईनवर तारांच्या स्पाकिंग मुळे शेतात अचानक आग लागली. ही आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की थोड्याच वेळात या शेताला लागून असलेल्या सुरेश किसन धुर्वे यांचे गट क्र. २४ व श्रीराम नारायण डहाके यांचे गट क्र. २५ मध्ये पसरली. सदर आगी मुळे शेतमालासह, चारा, खोपडी व शेती साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सदर या आगीत शेतकरी हरिदास रामदास शेंगोकार यांचे स्प्रिंकलर पाईप सेट चे एकूण ६० पाईप अंदाजे रक्कम ८० हजार रुपये. पीव्हीसी पाईप २० नग अंदाजे

रक्कम २० हजार रुपये ताटी व गवती छप्पर ची खोपडी/झोपडी अंदाजे रक्कम ७ हजार रुपये व झोपडी मधील अन्यधान्य व इतर शेती साहित्य अंदाजे रक्कम २० हजार रुपये असे एकूण १ लाख २७ हजार रुपयेचे नुकसान झाले.

तर शेतकरी सुरेश किसन धुर्वे यांचे गट क्र. २४ मधील मक्का पिक व चारा अंदाजे रक्कम ७० हजार रुपये. टिंबक सिंचन नळी, पाईप, वाल इत्यादी अंदाजे रक्कम ५० हजार रुपये असे एकूण १ लाख २० हजार रुपयेचे नुकसान झाले त्याच बरोबर.

या आगी मुळे शेतकरी श्रीराम नारायण डहाके यांचे गट क्र. २५ मधील शेतात सॉंगून ठेवलेले मक्का पिक व चारा अंदाजे रक्कम १ लाख ५० हजार रुपये, आंबा झाड अंदाजे रक्कम ८० हजार व स्प्रिंकलर पाईप सेटचे ५० पाईप अंदाजे रक्कम ४५ हजार रुपये असे एकूण २ लाख ७५ हजार रुपयेचे नुकसान झाले वरील घटनेत तीनही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानाचा तलाठी यांच्या कडून पंचनामा करण्यात आला असून तीनही शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये शासनाकडून 'ई - बाईक टॅक्सी'चा प्रयोग..!

बुलढाणा, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये आता इलेक्ट्रिक दुचाकी धावणार आहेत. प्रवाशी सेवेच्या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाने 'ई बाईक' प्रवाशी सेवेला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता वरील लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये ई बाईकचा प्रयोग राबविला जाणार आहे. शासनाने ई बाईक सेवेसाठी काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यानुसार एका वेळेला एकच प्रवाशी या बाईकवरून १५ किमी. पर्यंत प्रवास करू शकणार आहे. याबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे आता जालना जिल्ह्यातही सदर सेवा सुरु करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकेवरिल

सुनावणीदरम्यान न्यायालयाने ई बाईक सेवा सुरु करण्याबाबत समुचित धोरण तयार करण्याचे आदेश गतवर्षी दिले होते. त्यानुसार सेवानिवृत्त आयएसएस अधिकारी रमाकांत झा यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती गठीत केली. होती. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर शासनाने मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्यात ई बाईक सेवा सुरु करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास मान्यता दिली. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या १ एप्रिल २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता त्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासनाने राज्यात ई बाईक सेवा सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून यासंबंधीचा शासननिर्णयही निर्गमित केला आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार परिवहन प्राधीकरणकडून ५० दुचाकी असणाऱ्या एकाच घटकाला संपूर्ण राज्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. या परवान्याची वैधता पाच वर्षासाठी राहणार आहे. ई बाईक म्हणजे दुचाकी असून एका वेळी एकच प्रवाशी बसून प्रवास करू शकणार आहे. चालक आणि प्रवाशांमध्ये विभाजक बसविणे बंधनकारक असून १२ वर्षाखालील मुलांना परवानगी राहणार नाही. या ई बाईक सेवेअंतर्गत ई बाईकला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक व प्रवाशांना हेल्मेट बंधनकारक राहणार आहे. चालक आणि प्रव-ाशासाठी अपघात आणि मृत्यूचा विमा संरक्षण प्रदात्याला उपलब्ध करून देण्यात बंधनकारक राहणार आहे. ई बाईकला प्रत्येक फेरीसाठी १५ किमी. ची मर्यादा राहणार आहे. दुचाकी टॅक्सी दराचे नियंत्रण प्रादेशिक परिवहन प्राधीकरणकडून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुचाकी टॅक्सीच्या ई बाईक या काळ्या पिवळ्या रंगाच्या राहणार असून टप्याटप्याने महिला चालकही नेमण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. ई बाईक म्हणजे दुचाकी असून एका वेळी एकच प्रवाशी बसून प्रवास करू शकणार आहे. चालक आणि प्रवाशांमध्ये विभाजक बसविणे बंधनकारक असून १२ वर्षाखालील मुलांना परवानगी राहणार नाही. या ई बाईक सेवेअंतर्गत ई बाईकला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक व प्रवाशांना हेल्मेट बंधनकारक राहणार आहे. चालक आणि प्रव-ाशासाठी अपघात आणि मृत्यूचा विमा संरक्षण प्रदात्याला उपलब्ध करून देण्यात बंधनकारक राहणार आहे. ई बाईकला प्रत्येक फेरीसाठी १५ किमी. ची मर्यादा राहणार आहे. दुचाकी टॅक्सी दराचे नियंत्रण प्रादेशिक परिवहन प्राधीकरणकडून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दुचाकी टॅक्सीच्या ई बाईक या काळ्या पिवळ्या रंगाच्या राहणार असून टप्याटप्याने महिला चालकही नेमण्याची कार्यवाही सुरु होणार आहे.

अंदेरा पोलीस स्टेशनच्या 'आका' ची बदली करा अन्यथा उपोषणाचा विवृल खेडेकरांचा इशारा

अंदेरा, २४ एप्रिल (गुड इन्डिया सिटी) : अंदेरा पोलीस स्टेशन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतच असते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवृल खेडेकर यांनी दूरध्वनीवरून दिली आहे. आणि एक बीट जमदार बदलण्यासाठी उप-ोषण करण्याची वेळ येत असेल तर यामागे आणखी कोण आका आहे का? काय अशी सुद्धा चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये सुरु आहे. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वच अवैध धंदे सुरु आहे. वरली मध्ये सुधारणा होऊन आता चिठ्ठ्या न देता थेट मोबाईल द्वारे वरली सुरु आहे अंदेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुरु असलेले धैमान थांबता थांबेना अवैध धंदे यांनी धैमान घातले आहे. रैतीची अवैध वसुली असो की अवैध धंद्याची वसुली असो याचे पुरावे सुद्धा जवळ आहे. अंदेरा पोलीस स्टेशनचे बिट जमदार रैती थांबवण्यासाठी न जाता फक्त हसा वसुली करण्यासाठी जातात याची सुद्धा पुरावे जवळ असल्याचे विवृल खेडेकर यांनी सांगितले. नव्यानेच रजु झालेले अंदेरा पो-लीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शंकरो आल्यापासून त्यामध्ये आणखीनच भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी खसखस ची मोठी कारवाई झाली. खसखस शेती करत असलेल्या कारणाने येथील ठाणेदार यांची तडफडकी बदली झाली. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे विवृल खेडेकर यांनी सांगितले.

CAREER POINT, KOTA BULDHANA CENTER

ADMISSION OPEN 2025-2026

IIT-JEE (Main / Adv.) NEET

MHT-CET (Main/Adv) PRE-FOUNDATION

Vishnuwadi, Sant Gajanan Maharaj Mandir Road, Near Ganga Park, BULDHANA. ☎ 9604092327